

**September 09, 2021** 

To Manager (CRD) **BSE Limited** P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Ltd. (NSE)
Dalal Street, Exchange Plaza, Bandra Kurla Complex
001 Bandra (E), Mumbai - 400051

Manager (CRD)

Ref: Script Code- 516064

Script Code- ARROWGREEN

Sub: Newspaper advertisement for Notice of the 29th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information

Dear Sir/Madam,

Please find enclosed the copies of the newspaper advertisement for Notice of the 29th Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information in Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) in respect of captioned subject.

Thanking you,

Yours faithfully,

For Arrow Greentech Limited

**Company Secretary** 

Poenan Bansof

# **FE SUNDAY**

FREDUN PHARMACEUTICALS LIMITED Registered Office: 26, Manoj Industrial Premises, G.D. Ambekar Marg,

Wadala, Mumbai - 400 031. Phone Number: +91 22 4031 8111 | Fax: +91 22 4031 8133 Email: business@fredungroup.com | Website: www.fredungroup.com

NOTICE is hereby given that the Thirty Fourth (34") Annual General Meeting ("AGM") of the Members of Fredun Pharmaceuticals Limited ("the Company") will be held on Monday, 27" September, 2021 at 11:30a.m.(IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM in compliance with the provisions of The Companies Act, 2013 and rules made there under, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by The Securities and Exchange Board of India (collectively referred to as "Circulars").

The Company has sent the Notice convening AGM alongwith the Annual Report as on Saturday, 4" September, 2021 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company and/or Depositories. The Notice convening AGM and Annual Report is also available on the website of the Company at www.fredungroup.com,on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

E-voting: In compliance with Section 108 of The Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the facility of

remote e-voting before as well as during the AGM in respect of the business to be

transacted at the AGM and for this purpose, the Company has engaged the services of

National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-voting are provided in the Notice of AGM. Members

are requested to note the following: 1. The remote e-voting facility shall commence on Friday, 24th September, 2021 at

9:00a.m. (IST) and end on Sunday, 26th September, 2021 at 5:00 p.m. (IST) A person whose name is recorded in the Register of Members/ Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Monday, 20th September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting /e-voting at the AGM.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again in the AGM.

4. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and hold shares as on the Cut-off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request at https://evoting.ndsl.com. Aperson who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only.

#### Book Closure:

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of The Companies Act, 2013 and Rules made there under, as mentioned from time to time and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 20th September, 2021 to Monday, 27th September, 2021 (both days inclusive ) for taking record of the shareholders of the Company for the purpose of AGM of the Company and for determining the shareholders who would be entitled for the payment of dividend, if declared at the forthcoming AGM.

Asked Questions (FAQ's) for members and E-voting User manual available at https://www.evoting.nsdl.com under help section or write an email to

Members who need any technical assistance before or during the AGM may contact the following persons

#### For Company Ms. Ankita Joshi

Company Secretary Cum Compliance Officer

Manoj Industrial Premises

Name: Deepali Dhuri

Designation : Compliance Officer Purva Sharegistry (India) Pvt Ltd.

No. 9, Shiv Shakti Industrial Estate,

J. R. Boricha Marg, Lower Parel,

Ankita Joshi

Date: 5" September, 2021.

Company Secretary Cum Compliance Officer Membership No: ACS 43193. In case of any gueries relating to E-voting members may refer to Frequently Asked

For Fredun Pharmaceuticals Limited

Questions (FAQ's) for members and E-voting Usermanual available at https://www.evoting.nsdl.com under help section or write an email to

CIN: L65920MH1994PLC080220 Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021. Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of Transwarranty Finance Limited

"the Company") will be held on Wednesday, 29th September, 2021 at 4.00 p.m. (IST) through

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the he AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 read with. General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 ; General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by SEBI and other

applicable circulars issued by MCA/SEBI. In compliance with the above mentioned provisions, Notice

of the 27th AGM and the Annual Report has been emailed only to those Members whose email IDs

are registered with the Company / Depository Participant(s), The electronic dispatch of Annual Reports

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23th September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM of the

The Notice of the 27th AGM and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website i.e. www.transwarranty.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

#### Instructions for Remote E-voting and E-voting during AGM

to Members has been completed on Friday, 3rd September, 2021.

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 27th AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 27th AGM.

The remote e-voting will commence on Sunday, 26th September, 2021 (9.00 a.m. IST) and end on Tuesday, 28th September, 2021 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he / she will not be allowed to change it subsequently. Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall

through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and evoting at the AGM is Wednesday, 22rd September, 2021.

be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 22th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or vishal.parad@linkintime.co.in.

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 27th AGM. Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number: 022-2499 4545. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 / evoting@nsdl.co.in or may contact Mr. Vishal Parad, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Email ID: vishal.parad@linkintime.co.in.,

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

- a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email
- b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e.
- Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Procedure for joining the AGM through VC / OAVM

Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evoting.nsdi.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors

For Transwarranty Finance Limited

Place: Mumbai Date: 3rd September, 2021

Suhas Borgaonkar Company Secretary and Compliance Officer

## NEOGEN

NEOGEN CHEMICALS LIMITED CIN: L24200MH1989PLC050919:

Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg, Opp. Cadbury Co, Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601. Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com

NOTICE OF 32° ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND INFORMATION ON E-VOTING, BOOK CLOSURE, PARTICIPATION IN AGM THROUGH VC/OAVM AND TAXATION OF DIVIDEND

Notice is hereby given that, pursuant to the General Circular numbers 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated 5th May, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 14/2020 dated 8th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ( "the Circulars"), the (32nd) Thirty Second Annual General Meeting ('AGM') of Neogen Chemicals Limited ("The Company") will be held on Tuesday, September 28, 2021 at 5.00 p.m. through Video Conferencing facility (VC) and Other Audio Visual Means (OAVM) without any physical presence to transact the business as mentioned in the Notice of the AGM, which has been sent to the members at their email IDs, whose email ids are registered with the Company/ Company's Registrar and Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("RTA") Depository Participants ("DP"), together with the Annual Report for the FY 2020-21 A copy of the same is available on the website of the Company https://neogenchem.com/ annual-reports-2/, website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and the website of RTA at https://instavote.linkintime.co.in.

The Company is pleased to provide its members with the remote e-voting and e-voting during the AGM facility to cast their votes electronically on the resolutions mentioned in the AGM Notice, using the electronic voting platform provided by our RTA in the manner and process as set out in detail in the Notes to Notice of AGM.

Any person, who becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding the shares as on the cut-off date i.e. Friday, September 17, 2021 & wishing to participate in e-voting can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

## The members may note that:

- They may attend the AGM on Tuesday, September 28, 2021 at 5.00 p.m. through VC/ OAVM facility using live streaming link https://instameet.linkintime.co.in under shareholders/ Members Login by using the remote e- voting login credentials.
- Cut- off date for deciding eligibility to e-vote or at the AGM is Friday, September 17,
- The remote e-voting period shall commence on Saturday, September 25, 2021 at 9:00 A.M and ends on Monday, September 27, 2021 at 5:00 P.M.
- d) Once a vote is casted by the Members, he/she shall not be allowed to change it
- The e-voting during the AGM will begin on Tuesday, September 28, 2021 at 5.00 p.m. and will end on completion of 30 minutes from the time of the conclusion of the AGM. Within this period, all members who are present at the AGM through VC/ OAVM facility and who have not yet exercised their vote through remote e-voting prior to AGM, can exercise their vote electronically.
- The members who have casted their vote through remote e-voting shall not be entitled to cast their e-vote again during the AGM. If a member casts votes by both the modes, then voting done through remote e-voting during e-voting period shall prevail and vote cast through E-voting during the AGM shall be treated as invalid.
- The Board of Directors has appointed Mr. Devendra Deshpande, Company Secretary, proprietor of DVD & Associates, Company Secretaries, Pune, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM process in a fair and transparent manner.

Registration as Speaker: The members who wish to speak at the meeting need to register themselves as a speaker by sending an e-mail from their registered e-mail ID at investor@neogenchem.com on or before 5.00 p.m. on Friday, September 17, 2021 Depending on the availability of time, the Company reserves the right to restrict the number of speakers at the meeting. In case shareholders/ members have any queries regarding Instameet login/ e-voting, they may send an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175.

Book Closure: The Register of Members and Share Transfer Register wil remain closed from Monday, September 20, 2021 to Tuesday, September 28, 2021 (both days inclusive)

Dividend and Taxation of Dividend: The Board has recommended a final dividend of ₹ 2.25 per equity share of ₹ 10 each for the F.Y. ended March 31, 2021. The dividend will be paid to those members whose names appear in the Register of Members as on cut-off date i.e. Friday, September 17, 2021. The Dividend Taxation documents are required to be furnished by the respective shareholders no later than Friday, September 17, 2021. 5:00 PM IST to RTA by emailing the same at mt.helpdesk@linkintime.co.in in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS / Withholding Tax. For more details, refer note no. 11 in notes to Notice of AGM on Taxation of Dividend.

Updating of Details: Members holding shares of the Company are requested to update and notify immediately any change in their name, postal address, email address, telephone/ mobile numbers, PAN, mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to the Company/ RTA quoting their Folio No. along with self-attested documentary proofs, in case if the shares are held in physical form, by sending mail at investor@neogenchem.com or mt.helpdesk@linkintime.co.in and to their respective DP in case the shares are held in Demat form.

> For Neogen Chemicals Limited Sd/



Registered Office: 404, Dev Plaza, 68, S V Road, Andheri (W), Mumbai 400 058. Phone: +91 22 4223 3333 Fax: +91 22 4223 3300 E-mail: info@zodiacventures.in Web: www.zodiacventures.in CIN: L45209MH1981PLC023923

#### NOTICE PRIOR INFORMATION REGARDING 40TH ANNUAL GENERAL MEETING TO

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Thursday, 30th September 2021 at 3.00 p.m. at the Registered Office of the Company situated at 404 Dev Plaza, S.V. Road Andheri (West), Mumbai 400058 in compliance with the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, to transact the business as set out in the Notice convening the

BE HELD AT THE REGD. OFFICE ON THURSDAY, 30<sup>TH</sup> SEPTEMBER 2021

In compliance with MCA circular dated 5th May 2020 read with MCA circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 13th January 2021 and SEBI circulars dated 12th May 2020 and 15th January 2021 (collectively referred to as 'Circulars'), electronic copies of the Notice of 40th AGM and Annual Report for FY 2020-21 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. The Notice of 40th AGM and Annual Report for FY 2020-21 will also be made available on the Company's website a www.zodiacventures.in/Home/annual, website of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com, website of Link Intime India Pvt. Ltd. a www.linkintime.co.in. and website of NSDL (agency for providing the e-voting facility) at www.evoting.nsdl.com. Physical copies of the Notice and Annual Repor would be made available to members on request, which can be sent to the Company at info@zodiacventures.in along with the relevant details of their shareholding.

The Company is providing e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 40th AGM. Detailed procedure for remote e-voting will be provided in the Notice of the 40th AGM.

Members who have not registered their email addresses and mobile numbers are requested to furnish the same to the Company's Registrar and Share Transfer Agen Link Intime India Private Limited [formerly Sharex Dynamic (India) Private Limited at www.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html to get their email IDs and mobile numbers registered. Further, members holding shares in physical mode are requested to send an email to rnt.helpdesk@linkintime.co.in along with necessary details like folio number, name of member and self-attested PAN or Aadhar card copy for registering their email address. Members holding shares in demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering their

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the relevant MCA and SEB Circulars. Members are requested to carefully read all the 'Notes' forming part of the Notice convening the AGM for instructions on e-voting and voting at the AGM.

For Zodiac Ventures Limited

Rustom Deboo Company Secretary

Date: 4th September 2021 Place: Mumbai

#### YASH TRADING AND FINANCE LIMITED (CIN: L51900MH1985PLC036794)

Regd Office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai – 400 002 Corp Office: 1207/A, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Tel No. +91-22-2272 0000 Email id: yashtradingandfinancelimited@gmail.com Web: www.yashtradingfinance.com

**NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING** Notice is hereby given that the 36th (Thirty Sixth) Annual General Meeting('AGM') of Yash Trading and Finance Limited ('the Company') will be held on Thursday, 30th September, 2021 at 10:00 A.M. at 1207-A, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 to transact the business specified in the Notice convening the AGM of the Company. The dispatch of the Annual Report of the Company for the financial year 2020 21 along with AGM Notice and E-voting procedure to the members was

completed on Friday, September 3, 2021. The Annual Report has been sent electronically to those members, whose email addresses were available with the Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited. For other members, who have not registered their email addresses, the Annual Report has been sent at their registered postal address by the permitted mode

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act 2013 ('the Act') read with Rule 12 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021, (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing the facility to its members to exercise their right to vote by electronic means or any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting) through e-voting services of National Securities Depositories Limited ('NSDL'). The details pursuant to

- a) Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021 ('eligible members'), to exercise their right to vote by remote e-voting
- and voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company; b) the remote e-voting will commence on Monday, 27th September, 2021at 10:00 Hrs:
- c) the remote e-voting will end on Wednesday, 29th September, 2021at 17:00 Hrs:
- d) the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once
- the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; ) in case a person has become the Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. Thursday
- 23rd September, 2021 may write to Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited (Unit: Yash Trading and Finance Limited) No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Parel (East) Mumbai - 400 011 or at email id support@purvashare.com or a telephone no. 022-23012518 / 6761 for e-voting. The Members who have not cast their vote through remote e-voting can
- exercise their voting rights in AGM through Ballot paper. Members who have cast their vote(s) through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. g) The Board of Directors has appointed Ms. Sonam Jain, Practising
- Company Secretary as a scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process at the AGM in a fair and transparent manner.
- n) For any gueries/grievances or guidance for e-voting, members may contact Ms. Krisha Mehta (Company Secretary) at the Corporate Office, at +91 22 22720000 or may write to yashtradingandfinancelimited@gmail.com or may refer to FAQs available at https://www.evoting.nsdl.com/ under Help/FAQ's section or call NSDL on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30.

any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the

Members may go through the Notice for the 'Yash 36th AGM Notice' for detailed process and manner on the remote e-voting or they may refer to FAQs at https://www.evoting.nsdl.com/. Any grievances or queries of the Members of the Company connected with the electronic voting can be addressed to the Registrar and Transfer Agent of the Company as per the details provided above.

Company and the same alongwith the scrutinizer's report shall be placed on the website of the Company at www.yashtradingfinance.com and communicated to the BSE Limited where the Company's Equity shares are listed.

The results shall be declared after the conclusion of the 36th AGM of the

The Annual Report of the Company and the Notice convening the 36th AGM is also available on our website at www.yashtradingfinance.com Further, these documents are available for inspection at the Registered Office of the Company during normal office hours.

> By Order of the Board of Directors Yash Trading and Finance Limited

Krisha Mehta Place: Mumbai Company Secretary Date: 3<sup>rd</sup> September, 2021

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI K. Parth Publicity, Budhkar Publicity Pvt. Ltd. Kalyan (W).
Phone: 0251 - 2205995
Mobile: 9322400262 Ghatkopar (E), Phone : 2501 3939 / 2501 2323

Sanjeevani Advtg. Kanjurmarg, LBS Marg, Phone: 022-25776168 Mobile: 9819091044 Dimensions Advertising, Dombivli (E) . Phone: 0251-2445074 Mobile: 9322597885 Sandip Advtg. Bhandup (W), Phone: 022-25946518 Mobile: 9820750922 Prabhakar Advertisers Prabhakar Advertisers, Dombivli (E). Phone : 0251-2448917 Mobile : 9819575111 Radha Advertising, Dombivli (E). Mobile : 9920909141 9833555898 Mahesh Advertising & Designing Mulund (W), Phone: 25622469 / 25682469 Pratik Advertising, Mulund (W). Phone: 25911666 Mobile: 9821154666 Bajaj Publicity Dombivli (E) Miblie : 9320962437 Shree Mahapragya Mulund (E) Y.B.Kulkarni Advertising, Dombivali (W). Muuna (E) Phone: 21634727 Mobile: 9930350884 Phone: 0251 – 2480136 Mobile: 9821467209 Synthesis Communica Mulund (E) Phone: 25638364/65 Pinky Advertising, Ambernath (E), Mobile : 9322681423

ARROW

## ARROW GREENTECH LIMITED

Regd. Office: 1/F, Laxmi Industrial Estate. New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053 TEL: 022 4974 3758,

Email: contact@arrowgreentech.com, CIN: L21010MH1992PLC069281,

Notice of AGM, Book Closure and Remote E-Voting Information

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting of the members of the Company will be held on Wednesday, the 29° September, 2021 at 4:00 PM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act and Rules framed thereunder and the SEBI (LODR) Regulations 2015 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12,2020 followed by Circular dated 15th January, 2021 issued by SEBI, electronic copies of the Notice of 29th AGM and Annual Report for the Financial Year 2020-2021 has been sent on September 03, 2021 to all shareholders whose email addresses are registered with Company or with Company's Registrar and Share Transfer Agent, namely Link Infime India Private Limited (RTA) or with their respective Depositary Participants.

If you have not registered your email address with the Company or with Company's Registrar and Share Transfer Agent, namely Link Intime India Private Limited (RTA) or with their respective Depositary Participants you may follow below instructions for registering/updating your email addresses:

Please send a request to the Company at poonam@arrowgreentech.com providing folio No., Name of the shareholder, scan copy of Share Certificate (Front & Back), self-attested copy of PAN Card and any of Driving License, Election Identity Card and Passport for registering email address. Demat Holding

Please contact your Depositary Participant (DP) and register your email address and bank account details as per the process advised by your DP

Members may note that the Notice will also be available on the Company's website at www.arrowgreentech.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of the e-voting agency- National Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of The Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 25th September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days inclusive).

The Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the 29th AGM by remote e-voting and e-voting during the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-voting system as well as venue voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The remote e-voting period commences on Sunday, 26th September 2021 (9.00 a.m. IST) and ends Tuesday, 28th September 2021 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she shall not be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date, Wednesday 22" September 2021. The procedure for e-voting is available in the Notice of the AGM. In case of any query, Member may refer to (FAQs) at https://www.evoting.nsdl.com/ or email to evoting@nsdl.co.in for any further clarifications regarding e-voting. A person who is not a Member as of the cut-off date should treat this Notice for information purpose only. Any person, who acquires shares and becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Wednesday 22th September 2021 may obtain login id and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/ she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members, who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in toll free number 1800-222-990 or contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager- NSDL at sanieevv@nsdl.co.in / 022-42165335.

The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the Members

of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

Date: 04.09.2020

For Arrow Greentech Limited Company Secretary

# DELTA MANUFACTURING LIMITED

(formerly known as Delta Magnets Limited) Regd. Off: B-87, MIDC, Ambad, Nashik - 422 010, Maharashtra. CIN: L32109MH1982PLC028280

Tel. No. 91-253-2382238/67 Fax No. 91-253-2382926 Email ID: secretarial@dmltd.in Website: www.deltamagnets.com

#### NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held via Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, September 28, 2021 at 2,30 p.m. IST in compliance with General Circulars numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 2021 respectively and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities Exchange Board of India (SEBI), to transact the business as set out in the notice of AGM dated Thursday, August 12, 2021.

The said Notice along with the Annual Report inter alia containing Directors' Report, Corporate Governance Report, the Audited Standalone and Consolidated Financial Statements and Auditors Report thereon, has been dispatched electronically via email on Saturday, September 04, 2021 to all members whose email addresses are registered with Company / Depository Participant(s) as on Friday, August 27, 2021 and the same is also available on the website of the company i.e. www.deltamagnets.com as well as on the website of National Securities and Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and

www.nseindia.com In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members will be provided with the facility to cast their vote on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system from a place other than the venue of AGM ("remote e-voting") provided by NSDL and

business may be transacted through such voting. The remote e-voting period commences on Friday, September 24, 2021 (IST 9.00 a.m.) and ends on Monday, September 27, 2021 (IST 5.00 p.m.). During this period, members may cast their vote electronically. The

remote e-voting module will be disable by NSDL for voting thereafter. The Voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Monday, September 20, 2021 ("cut-off date"). Any person who is member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or

voting at the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their vote on the resolution through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses and any person who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as on cut-off date being Monday, September 20, 2021, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be adopted for obtaining the login id and password for casting vote through remote e-voting. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing login id and password can be used. The Members are hereby requested to update their email ids, address &

contact details with the STA / Depository Participant in order to receive all the correspondence from the Company. In case any queries relating to remote e-voting facility, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at download section of www.evoting.nsdl.com or

contact NSDL at the Toll free no. 1800-222-990 or write an email/contact the followings: A. Ms. Pallavi Mhatre, Manager E-voting Helpdesk National Securities Depository Limited

Email: evoting@nsdl.co.in Phone: 1800 1020 990 /1800 224 430 B. Ms. Anannya Godbole, Company Secretary Delta Manufacturing Limited (formerly known as Delta Magnets Limited) Corporate Office: Bayside Mall, 2"Floor,

Tardeo Road, Haji Ali, Mumbai - 400 034. Email: secretarial@dmltd.in Phone: 022-40794700

C. Mr. Bhushan Chandratre Freedom Registry Limited (STA) Registered Office: Plot No. 101 / 102, 19th Street, MIDC, Satpur, Nasik - 422 007 Email: support@freedomregistry.co.in

Phone: 0253-2354032, 2363372 Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request along with the questions, from their registered e-mail id mentioning their name, DP ID and Client ID / Folio No., PAN, Mobile No. at secretarial@dmltd.in on or before Saturday, September 18, 2021. Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers/questions

depending on the availability of time for the AGM. FURTHER NOTICE IS HEREBY GIVEN THAT pursuant to Section 91 of Companies Act, 2013, the Register of members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Tuesday, September 21 2021 till Tuesday, September 28, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

> For Delta Manufacturing Limited (formerly known as Delta Magnets Limited)

> > Anannya Godbole Company Secretary ACS No. 23112

Place: Mumbai

Date: 05/09/2021

financialexp.epapr.in

Place: Mumbai

Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN

Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through

Depository. 12. Members are requested to register their e-mail addresses, mobile number and bank mandate

<<22-09-2021>> to <<28-09-2021>> (both days inclusive), for the purpose of convening 34th AGM of the Company.

In case of any queries relating to E-voting members may refer to Frequently

G. D. Ambekar Marg, Wadala (W), Mumbai -400031. For Registrar & Share Transfer Agent

Mumbai - 400011.

Place: Mumbai

evoting@nsdl.co.in

Pooja Entertainment And Films Limited Registered Office: Pooja House, 1st Floor, CTS No.892-893, Opp. J.W. Marriott Hotel, Juhu Tara Road, Juhu, Mumbai-400 049 Tel.: 022-261216 13/ 14

Notice of Annual General Meeting, E-voting and Book Closure Notice is hereby given that:

A) 34th Annual General Meeting ("34th AGM") of the Members of Pooja Entertainment and Films Limited ("Company") will be held on Tuesday, the 28th day of September, 2021 at 03.00 P.M. through Video Conference ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as set out in the notice provided to the members of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.: 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular) s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the

E-mail: info@poojaentertainmentandfilms.in Website: poojaentertainmentandfilms.in

CIN: L99999MH1986PLC040559

(B) In terms of MCA Circular/sand SEBI Circular, the Notice of the 34th AGM including the Audited Financial Statements for the financial year ended 31" March, 2021 ("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 34th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular's and

electronic means;

by remote e-voting:

SEBI Circular. The Company has completed the dispatch of above Annual Report on 04.09.2021. (C) All the members are informed that: The Businesses, as set out in the Notice of the 34th AGM, will be transacted through voting by

The remote e-voting period begins on <From 09.00 A.M. (IST) on 25-09-2021> and ends on

CDSL/ NSDL, the person can use existing user id and password for e-voting. In case

of any queries, the shareholder may also contact the Registrar & Transfer Agent viz.

M/s. Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com or CDSL at

helpdesk.evoting@cdslindia.com. Members facing any technical issue in login can contact

The e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and

once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change

<up to 05.00 P.M. (IST) on 27-09-2021>; The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system during the 34th AGM, is <21-09-2021>; Any person, who becomes member of the Company after the dispatch of this Notice and holds shares as on the cut-off date i.e., <21-09-2021> should follow the instructions for E-voting as mentioned in the Notes to Notice. If any person is already registered for e-voting with

CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 22-23058542-43. Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

The facility to exercise the right of voting through e-voting system shall be made available at the 34th AGM for the members attending the 34th AGM and who have not already cast their vote

The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again in the 34th AGM; Members may kindly note that voting rights of the members to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the 34th AGM shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of shareholders in the Register of Members or in the Register of beneficial owners

maintained by the Depositories as on the cut-off date (record date) of <21-09-2021>;

Members can also see the notice on the website of the Company at

poojaentertainmentandfilms.in, CDSL's website at www.evotingindia.com and BSE Limited

website at http://www.bseindia.com for any further queries the members can contact to the If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower

 Process for those shareholders whose email addresses are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting for the resolutions proposed in this notice: For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder.

investor@bigshareonline.com. For Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP). For Individual Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective

card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to the Company's Registrar

& Transfer Agents, M/s, Bigshare Services Private Limited by sending an e-mail to

in respect of their electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants. Members who hold shares in physical form are requested to register their e-mail addresses with the Company's Registrar & Transfer Agents, M/s. Bigshare Services Private Limited by sending an e-mail along with details like Name, Folio No., Scanned Certificate. ID Proof etc. at investor@bigshareonline.com or to the Company on investor@pooiaentertainmentandfilms.in. (D) Also, informed that the Register of Members and Share Transfer Books will remain close from

For, Pooia Entertainment and Films Limited Date: 04-09-2021

Unnati Kanani

Ambition Advertising, Ghatkopar (E), Phone: 24210792 / 94.

Riyo Advertising, Ghatkopar (W), Phone: 67704000/ 6500 Mobile: 9821306406

Mumbai

Sadguru Advertising, Vikhroli (W), Phone: 6128 6128 Mobile: 9820319546 Date : September 4, 2021 Dattaguru Advertising Ghatkopar (W), Mobile: 9870528143 Murli Manohar Thanvi Place : Thane Company Secretary & Compliance Officer Company Secretary & Compliance Officer

#### PUBLIC NOTICE BEFORE THE CHARITY COMMISSIONER MAHARASHTRA STATE, MUMBAI Application No. 1268 of 2018

Sealed Offers are invited by the Trustees of Bombay Gogras Bhiksha Society P.T.R. No. F- 380 for sale of immovable occupied property bearing Survey No. 4/3B2 of the area admeasuring about 13.50 gunthaas situate, lying and being at village Sonarpada Dombivli (East) Dist. Thane within the municipal limits of the City

of Dombivli. The sale of the property is on 'as is where is basis'.

The sealed offers shall be received by the undersigned at the address mentioned above within a period of 30 days from the date of publication of this Public Notice. The sealed offers shall be supported by demand draft drawn in favour of the Trust payable at Mumbai for the amount of 25% of the offer amount by way earnest money security deposit.

The offer received after expiry of 30 days from the date of publication and/or without support of demand draft for earnest money will not be considered.

The prospective bidders may visit the property and inspect the same at their own costs.

The Trustees reserve their right to accept and/or reject all or any of the offers without assigning any reason therefor.

C/o IMP Powers Ltd. 35-C, Popular Press Building. Pt. M. M. Malviva Road. Tardeo, Mumbai-400034

(Trustee)

Bombay Gogras Bhiksha Society, Mumbai dated: 5 Sep. 2021

### S@nal स्रोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.२८/१ए, टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली-४१०२०३. सीआयएन: एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ दुरः:९१-२१९२ २६२६२०, ई-मेलःinfo@sonal.co.in, वेबसाईट:www.sonal.co.in

#### ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रके सहवाचिता कायद्याच्या लागु तरतूदीनुसार सर्व कंपनींच्या सदस्यांना पाठविण्यात आलेल्या एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणा

कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचने नमूदप्रमाणे साधारण व्यवसायांबाबत सेंट्रत . डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-वोटिंग सेवेमार्फत एजीएमच्य विकाणाब्यतिरिक्त अन्य दिकाणाहून विद्युत स्वरूपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्याची सुविधा सदस्यान दिकाणाब्यतिरिक्त अन्य दिकाणाहून विद्युत स्वरूपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्याची सुविधा सदस्यान दिकी आहे. नियमानुसार तपशिल खालीलप्रमाणेः

- . १) विद्युत स्वरुपाने रिमोट ई–वोटिंग २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा भाप्रवे प्रारंभ होईल.
- ?) विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. ३) नोंद तारीख अर्थात सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी डिमॅट किंवा वास्तविक स्वरुपा भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल.
- ४) विद्युत स्वरुपाने रिमोट ई–वोटिंग २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे नंतर मान्य असणार नाही.
- ज्यांच्याकडे रिमोट ई-वोटिंग स्विधा उपलब्ध नाही त्यांना ई-वोटिंगने सभेत मत देण्याचा अधिका असेल. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभार्ग होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. ई-वोट एजीएम दरम्यान देण्यासार्ठ एजीएम सचनेतील टीप क्र.१५ पहावे. जे सदस्य एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांन सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हाँ मत देण्याचा अधिकार नसेल.
- ; ) जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई–वोटिंगने मत<sup>ँ</sup>देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.
- ) निश्चित दिनांकाला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत नावे नमूद आहेत आणि नोंव तारखेला ज्यांच्याकडे भागधारणा आहे त्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने तसेच एजीएमच्य सभेत सूचनेत नमूद सर्व विषयांवर मत देता येईल.
- .) ३०वी एजीएम सूचना तसेच रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्धतीने पाठविष आली आहे आणि ते कंपनीच्या www.sonal.co.in व सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे
- १) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आणि नोंव तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी खालील टीप क्र.१२ व्यक्तीकडन लॉगईन आयडी व
- १०) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई–मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी रिमोट ई-वोटिंग किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत टीप क्र.१५ मध्ये नमुद माहितीनुसार त्यांचे मत द्यावे.
- .9) ज्या सदस्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडे investor@sonal.co.in वर त्यांचे ई-मेल नोंद करून घ्यावेत.
- १२) ई–वोटिंगबाबत प्रश्न/तक्रारींसाठी सदस्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा:
- विद्युत स्वरुपाने काही प्रश्न असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन प्युचरेक्स मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना म जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई–४०००१३ येथे कळवार किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-23042482/83
- एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगकरिता काही समस्या असत तुम्ही हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वन्टली आस्वङ क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी

(०२२ –२३५८४५४२) प्रापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०५३च्या कलम ९५ सहवाचिता कंपनी (व्यवस्थाप-र प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार कंपनीच्या ३०व्या एजीएमनिमित्त मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत भागहस्तांतरण पस्तव व सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

दिनांक: ०४/०९/२०२१ ठिकाण: खोपोली

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता संदीप अरोर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

### यूनियन बैंक 🕼 Union Bank

अनिया Andhra

अंबरनाथ शाखा: दरवाजा क्र.२, तळमजला, श्रद्धा कॉम्प्लेक्स, शिव मंदिर रोड, अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०१

याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया** अंबरनाथ शाखा चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. हेमंत प्रभाकर अमृतकर व श्रीमती सोनार्ल** 

हे**मंत अमृतकर** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.५,८७,७४२.८६

(रुपये पाँच लाख सत्त्याएँशी हजार सातशे बेचाळीस आणि पैसे शहाएँशी फक्त) जमा करण्यार

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, गरणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ३ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतलेल

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदः लिमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न यनियन बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखा यांच्याकडे रु.५.८७.७४२.८६ (रुपये पाच लाख सत्त्याएँशी हजार सातशे बेचाळीस आणि पैसे शहाएँशी फक्त) अधिक त्यावरील व्याज जम

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, बी विंग, मीरा वाटिका, शिव मंदिराच्या मागे, रिलायन्स

रेसिडेन्सीच्या जवळ, अंबरनाथ पुर्व-४२१५०१, जिल्हा ठाणे. ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक: ०३.०९.२०२१

ARROW GREENTECH LTD.

ॲरो ग्रीनटेक लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: १/एफ. लक्ष्मी इंडस्टियल इस्टेट.

न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. दूर.: ०२२ - ४९७४ ३७५८ट ई-मेल : contact@arrowgreentech.com सीआयएन : L21010MH1992PLC069281 एजीएम, बुक क्लोजरची सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती

सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा व त्याअंतर्गत संस्थापित नियम यांच्या लागू तरतुदी व सेबी 'एलओडीआर) विनियमन, २०१५ सहवाचन कॉपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० व परिपत्रक क्र. २०/२०२० . ०५.०५.२०२० तसेच परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१ तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रक दि. २.०५.२०२० व त्यापुढील परिपत्रक दि. १५.०१.२०२१ यांच्या अनुपालनांतर्गत **कंपनीच्या सभासदांची** 

२९ ची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २९.०९.२०२१ रोजी दु. ४.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरनिसंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएमँ) सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. ज्या धारकांचे ई-मेल पत्ते कंपनी वा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट नाव लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व भागधारकांना ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी २९ च्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत

तुम्हीकंपनी वा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट नाव लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्याकडे वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपट्सकडे ईं-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नसल्यास तुमचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्यासाठी खालील निर्देशांचे पालन करावे

ई-मेल पत्ता नोंदणीकत करण्यासाठी फोलिओ क्र.. भागधारकाचे नाव. शेअर प्रमाणपत्राची (पढील व मागील . स्कॅन केलेली प्रत, पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत तसेच चालक परवाना, मतदाता ओळखपत्र व पासपोर्ट यांपैकी कोणतेही एक दस्तावेज यांसमवेत कंपनीला poonam@arrowgreentech.com या ई-मेल वर विनंती पाठवावी.

#### डीमॅट स्वरूपातील भागधारण

कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) ना संपर्क साधा व तुमचा ई–मेल पत्ता व बँक खाते तपशील तुमच्य डीपीद्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार नोंदणीकृत करा.

भासदांनी नोद घ्यावी की, सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.arrowgreentech.com वर तसेच स्टॉक क्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर व ई-मतदान एजन्सी - नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिंटरी लेमिटेडची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

ान्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ च्या अनुषंगाने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफरबुक्स शनिवार दि. २५.०९.२०२१ ते बुधवार दि. २९.०९.२०२१ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. कंपनी आपल्या सभासदांना परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे २९ व्या एजीएममध्ये मंजू करावयाच्या ठरावांवर आपले मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. याकरिता कंपनीने इलेक्ट्रॉनिक ध्यमातून मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृतएजन्सी म्हणून नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लेमिटेड (एनएसडीएल) यांच्यासमवेत करार केला आहे. परोक्ष ई-मतदान प्रमाली तसेच एजीएमच्या दिवशी गेवरच मतदान सुविधेद्वारे मत देण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे पुरविण्यात येईल.

परोक्ष ई-मतदान कालावधी रविवार, दि. २६.०९.२०२१ (स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) रोजी सरू होईल व मंगळवार, दि. २८.०९.२०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात ई–मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल भासदाचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्या द्मनित समभागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. ई-मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची शंका असल्यास सभासदांनी https://www.evoting.nsdl.com वरील फएक्यूज वाचावेत किंवा ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही पुढील स्पष्टिकरणाकरिता <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेल पाठवावा. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर सचना केवळ माहितीसाठी सम जावी. एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारकेनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती <u>evoting@nsdl.</u> co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती परोक्ष ई-\_\_\_\_ |दानाकरिता यापर्वीच एनएसडीएलकडे नोंदणीकत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान यजर आयडी . प्रासवर्ड वापरू शकेल.

न्या सभासदांना एजीएमपूर्वी वा एजीएमदरम्यान सहाय्य हवे असेल ते एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.</u> co.in येथे /टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकतील किंवा श्री. संजीव यादव. सहाय्यक वस्थापक – एनएसडीएल यांना sanjeevy@nsdl.co.in येथे / ०२२-४२१६५३३५ वर संपर्क साधता येईल. मसीए परिपत्रके व सेबी सूची विनियमन सहवाचन सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत वरील निर्देशित माहिती ही . जपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आहे.

> ॲरो गीनटेक लिमिटेड करिता सही/-पूनम बन्सल

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई न्यायपीठ, न्यायालय-४

४. सीपी(आयबी)-११९१(एमबी)/२०२०

श्रीमती सुचित्रा कानुपार्थी दिनांक २४.०२.२०२१ रोजी होणाऱ्या सुनावणीचे आदेश पत्रक इन्टेक कॅपिटल लिमिटेड

श्वेत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड दिवाळखोरी व अपतदारी सांकेतांक २०१६ चे कलम

आदेश

व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत न्यायालय कामकाज होईल सुश्री राधिका मोतीयानी, हजर याचिकाकर्त्यांचे प्रशिक्षीत समुपदेशक

कॉपोरेट ऋणकोचे बाजुने कोणतेही प्रस्तुतीकरण नाही.

- याचिकाकर्त्यांच्या प्रशिक्षीत समुपदेशकांनी सादर केले आहे की, प्रयत्न करूनही सदर सूचना कॉपोरेट ऋणके यांच्यावर बजावण्यात आलेली नाही कारण सदर सूचना 'पत्ता निकास' असे शेरा मारुन पुन्हा प्राप्त झाले. म्हणून त्यांनी पर्यायी सेवा घेतली आहे.
- याचिकाकर्त्यांचे प्रशिक्षीत समुपदेशक यांना एक इंग्रजी भाषेतील व अन्य स्थानिक भाषेतील दोन दैनिव वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत पर्योयी सेवा घेण्याची अनुमती देण्यात आली आहे आणि सेवेचा पुरावा साद करण्यास कळविले आहे.

पुढील सुनावणीसाठी 0५.0४.२०२१ रोजी प्रकरण सुचिबद्ध करण्यात आले.

सही/-श्री. राजेश शर्मा सदस्य (तांत्रिक)

सही/-श्रीमती सुचित्रा कानुपार्थी सदस्य (न्यायिक)

कृपया नोंद असावी की, सुनावणीची पुढील तारीख 0६.0९.२०२१ आहे

#### CEENIK EXPORTS (INDIA) LTD.

CIN: L51311MH1995PLC085007 Registered Office: D-396/2 TTC Industrial Area, Turbhe MIDC, Jui Nagar, Navi Mumbai- 400 705 Tel: +91 22 61439600 website: www.ceenikexports.in Email Id:ceenikexports@gmail.co NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty seventh(27\*) Annual General Meeting ('AGM') of the Members of CEENIK EXPORTS (INDIA) LTD ('Company') will be held on Thursday, September 30, 2021 at 02.00 P.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Video Means ('OAVM') without the physical presence of the Members at the meeting, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement)Regulations,2015 and In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020 April 13, 2021 (April 13, 2021 (April 14), 2021 (April 15), 2021 (April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 (MCA Circulars and SEBI Circular collectively referred as 'Circulars'). In and January 15, 2021 (MCA Circulars and SEBI Circular collectively referred as 'Circulars'). In compliance with Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2020-21('Annual Report) has been sent by email to all the members whose email ids are registered with the Company/Depository participant. The emailing of Notice of AGM to all members has been completed on September, 5th, 2021. The requirements of sending the physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid Circulars. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Members whose email ids are already registered with the Company/Depositories, may follow the instructions for remote e-Voting as well as e-Voting at AGM as provided in the Notice of the AGM. Members whose email ids are not registered with the Company/Depository participants may follow the below process for registering or updating their email ids for receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company electronically. Upon successful registration of email id, the login ID and password fore-voting shall be shared on the member's registered email id:

1. Demat holding: Members holding Equity Shares of the Company in demat form and who have

1. Definat noting, weithores noting Equity Shares of the Company in defination and with have not registered their email ids may temporarily register their email ids with Company's RTA, Universal Capital Securities pvt Ltd by informing on their e-mail: info@unisec.in and following the registration process as guided therein. In case of any query, a Member may send an email to company email ID ceenikexports@mail.com. It is clarified that for permanent registration of email id and Bank details in demat account, Members are requested to approach their respective Depository Participant (DP) and follow the process advised by DP.

2. Physical holding: Members holding Equity Shares of the Company in physical form and who have not registered their email ids and/or Bank details may register their details with Company's RTA, Universal Capital Securities pvt ltd on their e-mail ID: <a href="mailto:mino@unisec.in">mino@unisec.in</a> and follow the registration process as guided by RTA. In case of any query, a Member may send an e-mail to company's e-mail ID: <a href="mailto:ceenikexports@gmail.com">ceenikexports@gmail.com</a>.

their vote again. Detailed process and manner of remote e-Voting and e-Voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode or for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. All the Members are

The business as set forth in the Notice of the 27thAGM will be transacted through voting by

The remote e-voting shall commence on Monday, September 27, 2021 (09.00 a.m. IST) and end on Wednesday, September 29, 2021 (05.00 p. m. IST). The remote e-Voting facility shall be disabled by NSDL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes members of the Company after sending the notice of the AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, September, 23, 2021, may obtain the login ID and password by sending an email to evoting@nsdl.co.in or info@unisec.in or jp@unisec.in by mentioning their Folio No./DP ID and Client ID. However, if a person is already registered with NSDL for remote e-Votingthen existing user ID and password can be used for casting the votes.

and NSDL Website at www.evoting.nsdl.com.

For detailed instructions pertaining to e-voting and joining the Meeting through VC/OAVM, Members may refertothe Notice of the 27th AGM. Members who need assistance before or during the AGM, for any grievances connected with the facility for e-Voting, can contact Ms. Pallavi Mhatre, Manager, email on evoting@nsdl.co.in or contact on help desk Toll free no. 1800 1020 990 & 1800 22 44 30, or contact at National Securities Depository Limited, Trade World, XV Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email id - evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at telephone nos.:-+9122 24994545, +9122 24994559.

Place: Mumbai (MH.) Date: September, 05th, 2021

#### नमुना अ जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ऑण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) स्थ हेल्थ केअर फाऊन्डेशन (पुर्वीची स्वास्थ हेल्थ केअर (इंडिया) लिमिटेड) च्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरि कॉर्पोरेट ऋणकोचे नाव मे. स्वास्थ हेल्थ केअर फाऊन्डेशन (पूर्वीची स्वास्थ हेल्थ केअर (इंडिया) लिमिटे

?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	08/88/8000
ş	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	सहकार मंत्रालय, आरओसी, कोलकाता
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु८५१००डब्ल्युबी२००८एनपीएल१३०९७१
ч	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	प्लॉट क्र.एक्स-१, २ व ३, ब्लॉक-ईपी सेक्टर-५, सॉल्ट लेक सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल-७०००९१.
Ę	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	दिनांक ३१/०८/२०२१ रोजी (सीपी (आयबी) क्र.२०४/केबी/२०२१ संदर्भांत दिनांक ३१/०८/२०२१ रोजीचे आदेशानुसार) (०१/०९/२०२१ रोजी आयआरपीद्वारे प्राप्त आदेश)
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	२७/०२/२०२२ (ठराव प्रक्रियेचे प्रारंभ तारेखपासून १८० दिवस)
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	अरुण कुमार खंडेलीया आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००५१४/२०१७-२०१८ /११५९२
٩	नोंदणीकृत पत्ता	शांतीनिकेतन, ८ कॅम्पक स्ट्रीट, ८वा मजला, स्युट क्र.८०७, कोलकाता-७०००१७. ई—मेल: arun@cskarun.com
१ 0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्रव्यवहाराचा पत्ता	शांतीनिकेतन, ८ कॅम्पक स्ट्रीट, ८वा मजला, स्युट क्र.८०७, कोलकाता-७०००१७. ई—मेल: arun@cskarun.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	१५ सप्टेंबर, २०२१
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	उपलब्ध नाही
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	उपलब्ध नाही
	अ) आवश्यक नमुना व	वेबलिंक: https://ibbi.gov.in/home/downloads

<mark>केअर फाऊन्डेशन (पुर्वीची स्वास्थ हेल्थ केअर (इंडिया) लिमिटेड</mark>) च्या कॉर्पोरेट अपतदारी ठराव प्रक्रियेचे प्रारंभ आदेश राष्ट्रीय कंपनी काय

स्थ <mark>हेल्थ केअर फाऊन्डेशन (पुर्वीची स्वास्थ हेल्थ केअर (इंडिया) लिमिटेड)</mark> च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र. मध्ये नमूद पत्त्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे १५ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे

तार्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त्यां व्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. त्रवित दीप १ र समोर नमुद्र बेणीसंबंधित वित्तीय धनकोंनी नमुम सीएमधील श्रेणीचे अधिकृत प्रतितिधी म्हणून कार्यरत दीप क्र. १३ समोर नमुद्र तीन प्राधिकान्यांपैकी एकाकडून (विरोष वर्ग) अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड दर्शवावी. – आयआरपीकडे उपलब्ध माहितीनुसार लागु नाही.

... व्याचे चुकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

#### रेफनॉल रेझिन्स ॲंड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०। नोंदणीकृत कार्यालय: ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई-४०० ०१६. दुर::०७९-४०२०९२००-९, ई-मेल: secretarial@refnol.com, वेबसाईट: www.refnol.com

#### व्हिडिओ कॉन्फरन्स/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे दिली आहेः

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुर्दीचे पालन करून सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट) रेप्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेप्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे . २०२० आणि दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७१ दिनांक १२ मे. २०: व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी) (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. तद्नुसार व्हीसी/ ओएव्हीएममार्फत सदस्यांची एजीएम होईल.

कंपनीची ४०वी एजीएम गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हीसी/ओएव्हीएममार्फर आयोजित केला जाईल. कंपनीचे सदस्य व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील एजीएमच्या नोटिसला दिलेल्या नोट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, व्हीसीमार्फत एजीएममध्ये हजर राहण्याची आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्याबाबत सर्व सूचन काळजीपूर्वक वाचा. कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुपालनानुसार, एमसीएच्या परिपत्रकांसह वाचन केलेल्या सूचीबद्धता नियमावली

कंपनीचा वित्तीय वर्ष (२०२०-२१) चा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) सह कंपनीच्या ४०व्य एजीएमच्या सूचनेचा समावेश आहे ते ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठविले जाईल. कंपनीचा ४०वा एजीएम सूचना समाविष्ट वार्षिक अहवाल कंपनीच्य www.refnol.com वेबसाइटवर उपलब्ध होईल आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध असेल

कंपनीचे सदस्य ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा ज्यांनी आपला ईमेल आयडी कंपनीकडे नोंदविला नसेल त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर मतदानाचा कालावधी किंवा एजीएम दरम्यान सदस्यांना नोटीसमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग कालावधी दरम्यान) आपर्ल

ई-मेलद्वारे पुढील कागदपत्रे मिळविण्यासाठी ईमेल आयडी नोंदणी करण्याची प्रक्रियाः

ए. डिमॅट स्वरुपात समभाग असलेल्या सदस्यांना त्यांच्या ई-मेल आयडी नोंदणीसाठी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) संपर्क साधावा अशी विनंती केली जाते;

बी. वास्तविक स्वरूपात समभाग असलेले सभासद आपला ई-मेल आयडी कंपनीच्या निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (प्रशासकीय कार्यालय), ५वा मजला ५०६ ते ५०८, अमरनाथ बिझनेस सेन्टर-१ (एबीसी१), गाला बिझनेस सेन्टरच्या बाजुला, सेन्ट झेवियर कॉलेज कॉर्नरजवळ सी जी रोड एलिस बीज अहमदाबाद-3,000६ (संपर्क क 0.09-२६४६५१७९) (Email: ahmedabad@linkintime.co.in) कडे नोंद्रवू शकतात ज्या सदस्यांना एजीएमच्या आधी किंवा दरम्यान सहाय्य आवश्यक असेल ते एसीएममध्ये दहीसीमार्फर

किंवा इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी सहभागी होण्यासाठी एनएसडीएलशी संपर्क साधू शकतात: १८००-१०२०–९९० व १८००२२४४३० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता.

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरित

सही/ दिनांकः ०४.०९.२०२१ कंपनी सचिव

PUBLIC NOTICE Our Client Mr.Rakesh .S. Kriplani & Mrs. Siddhika .R. Kriplani intend to sell their flat, being Flat No. A - 5901 on the 59 th floor of Lodha Parkside Building along with one stilt Car parking space no: P3 - 774 located on Cadastral Survey No .464 of Lower Parel Division situated at Senapati Bapat Marg.

Lower Parel, Mumbai 400013. Any person or persons having any right, title or interest by way of inheritance or claim against the said flat should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of publication of the said Notice, failing which claims if any shall be deemed to have been waived.

Adv. Nisha Chagan 201, Veena Beena Complex, Gurunanak Marg, Bandra West, Mumbai 400050. Place: Mumbai

Date:05-09-2021

#### नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियमं ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक. महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

एबिक्स टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन:यु७२९००पीएन२०१४पीटीसी१५१७९८ यांचे नोंदणीकृत कार्यालय: एस.क्र.३0३/२/२, बावधान (बीके) मुंबई-बंगळूरू महामार्ग

(बायपास), तालुका मुलशी, पुणे, महाराष्ट्र-

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंटणीकत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी** संघ राज्य (एनसीटी) दिल्ली येथे स्थलांतरीत करण्याकरित कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाः कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ता-पश्चिम क्षेत्र एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात

#### अर्जदारांच्या वतीने व करित एबिक्स टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडकरित

सही/ विकास वर्म दिनांक: ०५.०९.२०२१ संचालव

डीआयएन:०३५१११६

### वीरहेल्थ केअर लिमिटेड

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: ०४.०९.२०२१

सीआयएन: एल६५९१०एमएच१९९२पीएलसी०६७६३२ नोंदणीकृत कार्यालय: ६२९-ए, गझदार हाऊस, १ला मजला, काळबादेवी पोस्ट ऑफिस जवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४०० ००२. दूरध्वनी: (०२२) २२०१८५८२ **फॅक्स:** (०२२) २२०७२६४४

#### ई-मेल: info@veerhealthcare.net वेबसाइट: www.veerhealthcare.net २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना

थेथो सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंब २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्स रोड, अंधेरी (पूर्व), मुंब ४०००९३ एजीएम नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

कंपनीने n× सप्टेंबर २०२१ रोजी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिव विवरणपत्रांसह एजीएम ची नोटीस असलेल्या वार्षिक अहवालाचे प्रेषण पर्ण केले आहे आणि लेखापरीक्षव आणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे १३ ऑगस्ट, २०२१ रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये कंपनी, रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपेंट (एस) कडे नोंदणीकृत ईमेल डीएसक ईमेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई-मेल पत्ता अद्ययावत . करा जेणे करून कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठवू शकेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिव अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerenergy.net वेबसाइटवर प्रदर्शित केली गेली आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभासदांकडून तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० आणि दुपारी १.०० च्या दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील.

### (ब) पुस्तक बंद करणे:

सुचना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन्) नियम्, २०१४ च्या नियम् १० सह सभासदांचे रजिस्टर शक्कवार, सप्टेंबर २४, २०२१ ते गरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्या ४१व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे शेअर हस्तांतर पस्तक बंद राहतील

### (उ) ई-मतदान:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह सुधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची सुविध प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्वे ठरावांवर एजीएम (रिमोट ई–मतदान) च्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात आल्या आहेत.

इरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० (भा.प्र.वे.) पासून सुरू

होतो. आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. या कालावधीत

कंपनीचे सदस्य, २३ सप्टेंबर, २०२१, गुरुवारच्या कट ऑफ तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई-मतदान पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिर्ल जर एखादी व्यक्ती एजीएम नोटीस पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंवा गुरुवारी, २३ सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचा सदस्य झाला असेल, तर त्यांनी एनएसडीएलला त्यांच्य evoting@nsdl.co.in वर यजर आयडी आणि पासवर्डसाठी विनंती करू शकता. जर सदस्य आधीच

रनएसडीएल कडे ई–मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य दरस्थ ई–मतदानाद्वारे आपले मत देण्यासार विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतशब्द वापरू शकतो. मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक्क बजावण्यास सक्षम असतील.

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात परंतु त्या सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल.

ई–मतदानासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई–मतदान वापरकर्ता पस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर किंवा श्रीमती सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता. ई–मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम नंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट www.veerhealthcare.net आणि NSDL च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी, स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्याबरोबरच दिले जातील.

एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याला स्वतःऐवजी उपस्थित ग्रहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीच सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्त करणारे इन्स्ट्रुमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अट्ठेचाळीस तासांपूर्वी जमा केले जावे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.veerhealthcare.net आणि NSDL च्या https: www.evoting.nsdl.com ला या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वीरहेल्थ केअर लिमिटेडकरित भावीन गाउ व्यवस्थापकीय संचालव ०४ सप्टेंबर, २०२१ डीआयएन: ०३१२९५७४

## वीर एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** ६२९-ए, गझदार हाऊस, १ला मजला, काळबादेवी पोस्ट ऑफिस जवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४०० ००२. **दूरध्वनी:** (०२२) २२०७२६४१ **फॅक्स:** (०२२) २२०७२६४४

ई-मेल: info@veerenergy.net वेबसाइट: www.veerenergy.ne ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना

येथो सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्स रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ एजीएम नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी होणार आहे कंपनीने ०४ सप्टेंबर २०२१ रोजी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रांसह एजीएम ची नोटीस असलेल्या वार्षिक अहवालाचे प्रेषण पूर्ण केले आहे आणि लेखापरीक्षक आणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे १३ ऑगस्ट, २०२१ रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये कंपनी/ रिजारमा आणि शेखर राज्यपर एजंट (आरटीए)/डिपॉबिटरी पार्टिमिपेंट (एम) कडे नोंटणीकत दीमल डीएमक र्डमेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई-मेल पत्ता अद्ययावत करा जेणे करून कंपनी इलेक्टॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठवू शकेल. इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिक

#### आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभासदांकडून तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.00 आणि दुपारी १.00 च्या दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील.

सूचना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह सभासदांचे रजिस्टर शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्या ४१व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे शेअर हस्तांतरण

अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerenergy.net वेबसाइटवर प्रदर्शित केली गेली आहेत

### पस्तक बंद राहतील.

(उ) ई-मतदान: कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह सुधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची सविधा प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-मतदान) च्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

(एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात आल्या आहेत.

दरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० (भा.प्र.वे.) पासून सुरू होतो. आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. या कालावधीत कंपनीचे सदस्य, २३ सप्टेंबर, २०२१, गुरुवारच्या कट ऑफ तारखेनसार वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई-मतदान पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली

जर एखादी व्यक्ती एजीएम नोटीस पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंवा गुरुवारी, २३ सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचा सदस्य झाला असेल, तर त्यांनी एनएसडीएलला त्यांच्य evoting@nsdl.co.in वर यूजर आयडी आणि पासवर्डसाठी विनंती करू शकता. जर सदस्य आधीच एनएसडीएल कडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य दरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत देण्यासाठी विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतशब्द वापरू शकतो. मतपत्रिकेदारे मतदानाची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केले

नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक्क बजावण्यास सक्षम असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात,

परंतु त्या सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल. ई-मतदानासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई–मतदान वापरकर्ता पुस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर किंवा श्रीमती सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता. ई-मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम नंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेले निकाल

कंपनीच्या वेबसाइट www.veerenergy.net आणि NSDL च्या https://www.evoting.nsdl.com

वेबसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी, स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्याबरोबरच दिले जातील.

एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याला स्वतःऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्त करणारे इन्स्ट्रुमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अट्ठेचाळीस तासांपूर्वी जमा केले जावे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.veerenergy.net आणि NSDL च्या https://

www.evoting.nsdl.com ला या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीर एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता एसडी/

नोंद.कार्यालय: १७०१/१७०२, १७वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूर::०२२-४२४६१३००, ई-मेल:compliance@mangalfincorp.com, वेबसाईट:www.mangalfincorp.com

२९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० व ०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार एजीएमच्य मूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होण्यासाठी, रिमोट ई–वोटिंग सूविधेकरिता आणि एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता सूविधा

(लिंक इनटाईम) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.mangalfincorp.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापुढे एजीएम सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर डाऊनलोड करण्याकरिता

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार तसेच एमसीए परिपत्रके, सेबी परिपत्रके आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाणानुसार एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मतदान एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगमार्फत विद्युत स्वरुपाने किंवा एजीएम दरम्यान ई–

रेमोट ई–वोटिंग कालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे सुविधा बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

नोंद तारीख अर्थात बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात/डिमॅट स्वरुपात किंवा वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांना रिमोट ई–वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई–वोटिंगने एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मत देण्याचा अधिकार असेल व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये ई–वोटिंगची सूविधा उपलब्ध होईल आणि रिमोट ई-

रजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया व पद्धत आणि रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगने मत देण्याची पद्धत एजीएम मुचनेमध्ये ई–वोटिंगअंतर्गत नमृद आहे ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत किंवा सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन नोंद तारीख अर्थात बुधवार, २२ सप्टेंबर, २०२<sup>०</sup>

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडे (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) compliance@mangalfincorp.com वर त्यांचे फोलिओ क्रमांक आणि स्वसाक्षांकीत पॅनकार्डची प्रत यासह लेखी कळवून त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावे आणि त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डिमॅट/विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास) जेथे त्यांचे डिमॅट खाते राखले जातील तेथे कळवावे.

असल्यास त्यांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई–वोटिंग मॅन्युअल फ्रिक्वन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु` चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क **श्री. नितीन कुंदर** (०२२–२३०५८७३८) किंवा **श्री. मेहबुब लखानी** (०२२–२३०५८५४३) किंवा **श्री. राकेश दळवी** (०२२–२३०५८५४२) वेद्युत स्वरुपाने मतदान सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क **श्री. राकेश दळवी,** वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, मॅरेथॉन फ्यूचरॅक्स, ए–विंग, २५ वा मजला, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर

परळ (पुर्व), मुंबई–४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा दुरध्वनी क्रमांक ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या लिस्टींग रेग्युलेशन नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीचे

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरित

मेघराज सोहमलाल जैन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१३११०४१

## मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७

५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्युत स्वरुपाने मतदान आणि सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद करण्याची सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, **मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड** (कंपनी) ची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार

ण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. रमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी–लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

वोटिंगने संचालित केले जाईल.

वोटिंगने ज्यांनी मत दिलेले नाही त्या सदस्यांना उपलब्ध होईल. एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने जर सदस्याने मत दिलेले असेल तर त्यारू व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि रिमोट ई–वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई–वोटिंगने त्यांचे मत देण्यासाठी ई–वोटिंगअंतर्गत एजीएम सूचनेत नमुद टीपचा संदर्भ घ्यावा.

रिमोट ई–वोटिंग, एजीएम दरम्यान ई–वोटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न/तक्रारी

सभासदांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहतील.

दिनांक: ०४.०९.२०२१ ठिकाण: मुंबई

श्री. राजेश शर्मा

०४ सप्टेंबर, २०२१

डीआयएन: ००१६९१८९

व्यवस्थापकीय संचालक

. Demat holding: Members holding Equity Shares of the Company in demat form and who have

The Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its members to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means and the facility being provided by National Securities Depository Limited (NSDL). Facility for Voting at the AGM will be made available to those Members who present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Datailed process and manner of remote e-Voting and e-Voting at the AGM by

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Thursday, September 23, 2021, only shall be entitled to vote through remote e-voting/e-voting atthe AGM.

The Notice of AGM and the Annual Report can be downloaded from the Company's website at <a href="https://www.ceenikexports.in">www.ceenikexports.in</a> websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and NSDL website at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

The results of the e-voting along with the Scrutinizers' Report shall be placed on the Company's website www.ceenikexports.in and on the website of NSDL. The Company shall simultaneously forward the results to the BSE Limited where the equity shares of the Company are listed.

MayankAgrawa Company Secretory